

The sale of goods Act 1930

मालविक्रीचा कायदा १९३०

Introduction

प्रस्तावना

Contract of sale

- Definition :

Section 4


“ A contract of sale of goods is a contract whereby the seller transfers or agrees to transfer the property in goods to the buyer for a price”

“ज्या कराराद्वारे विक्रेता किमतीच्या मोबदल्यात वस्तुवरील आपला मालकीहक्क ग्राहकाला हस्तांतरित करतो किंवा हस्तांतरित करण्याचे वाचन देतो त्या कराराला मालविक्रीचा करार असे म्हणतात.”

Essentials of contract of sale goods मालविक्री कराराची लक्षणे

1. Two parties दोन व्यक्ती/ पक्ष
2. Movable goods चल वस्तू
3. Price किंमत
4. Written and oral contract लेखी आथवा तोंडी करार
5. Transfer of property वस्तूंचे हस्तांतरण
6. All condition of a contract must be fulfilled कायदेशीर कराराच्या सर्व अटींचे पालन
7. Other conditions इतर आटी

Types of goods वस्तूंचे प्रकार



Price of Goods मालाची किंमत

- Modes of fixing prices
- मालाची किंमत ठरवण्याच्या पद्धती

Sale And agreement to sell –

distinction

विक्री आणि विक्रीच ठराव

Nature of contract

Transfer of property

Risk of loss

Consequences of breach

Insolvency of the buyer

Right of reseller

- कराराची आमलबजावणी
- मालकी हक्क
- किंमत वसुली न झाल्यास
- मालाच्या नुकसानीबद्दल
- कराराच्या पूर्ततेत चूक
- विक्रेता दिवाळखोर झाल्यास
- ग्राहक दिवाळखोर झाल्यास
- खरेदीचे हक्क

Conditions And warranties आटी आणि आश्वासने

- Major terms
- A stipulations essential to main purpose of the contract
- Minor terms
- A stipulations which is collateral (subsidiary) to main purpose of the contract

Implied conditions

- Condition as to title वस्तुवरील अधिकारासंबंधी
- Sale by description वर्णानानुसार विक्रीसंबंधी
- Sale by sample as well as by description नमुन्यानुसार आणि वर्णानानुसार विक्रीसंबंधी
- Condition as to quality or fitness वस्तूच्या गुण आणि उपयोगासंबंधी
- Condition as to merchantability व्यापारउपयोगी गुणाबाबत
- Condition as to wholesomeness

Implied warranties

- Warranty of quiet possession
- Warranty of freedom from encumbrance
- Warranty as to quality or fitness by usage of trade

Transfer of property

मालाच्या मालकी हक्काचे हस्तांतर

- Transfer of property in specific or a ascertained goods निश्चित वस्तूच्या मालकी हक्कांचे हस्तांतर
- Transfer of property in unascertained goods or future goods अनिश्चित वस्तूच्या मालकी हक्कांचे हस्तांतर
- Sale on approval or sale or return पसंत पडल्यास खरेदी करा अथवा परत करा

Rules regarding delivery of goods माल पाठवणीचे नियम

- पाठवण्याचे ठिकाण place of delivery
- पाठविण्याची पद्धत mode of delivery
- पाठवण्याची वेळ time of delivery
- मालाची मागणी demand of goods
- पाठविण्याचा खर्च expenses of delivery

Unpaid seller (sec 45) अदत्त विक्रेता

- A seller of goods is deemed to be an unpaid seller-
- 1) when the whole of the price has not been paid or tendered
- 2) when a bill of exchange or other negotiable instrument has been received as a conditional payment and the instrument has dishonoured

Rights of unpaid seller

अदत्त विक्रेत्याचे हक्क/ अधिकार

- Rights of unpaid seller against the goods sold to the buyer मालासंबंधी हक्क
- 1) lien on the goods ताबेहक्क किंवा ग्राहनाधिकार
- 2) rights of stoppage in transit माल प्रवासात अडविण्याचा हक्क
- 3) Right of resale पुनविक्रीचा हक्क

ग्राहका विरुद्ध व्यक्तिश हक्क

- Right to sue for price किमतीसाठी दावा लावण्याचा हक्क
- Right to sue for damages for non acceptance नुकसान भरपाईचा हक्क
- Right to sue against the buyer for intrest करारपुर्तीस नकार देण्याचा हक्क
- व्याजाबद्दल दावा करण्याचा हक्क